

कुपितर विधायीं व त्याना संसदित अन्तर्राजीय
महाविद्यालये वा ग्रन्थील शास्त्रवर्गीय आरक्षित पदे
उत्तेव्यार उपलब्ध न हो त्यास अकाबद्दलीने पदे
भरणे, पदे आरक्षणातून भुक्त करणे.

महाराष्ट्र शासन

उच्च व तीव्र विधायी आणि सेवायोजन विभाग

शासन निर्णय, क्रमांक: मुख्यमंजी-१४९८/१६२१७/१२०३] विधि-४.

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४००००३.

दिनांक : १५ जानेवारी, १९९८]

महाराष्ट्र विधायी-

वाचा : १) शासन निर्णय, क्रमांक: विधायी व लेवापोजन विभाग, क्र. मुख्यमंजी-१२८८/११७८/विधि-४, दि. २५ जानेवारी, १९९०

२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. बीतीसी-१०२४/२५५१/[क]१६४८, दि. २७ मार्च, १९९१.

३) शासन पत्र, उच्च व तीव्र विधायी आणि सेवायोजन विभाग, क्र. मुख्यमंजी-१४९३/४७८/२७३१/विधि-४, दि. २८ येळुवारी, १९९४.

४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. बीतीसी-१०२३/२१६७/सीआर-१४२/१३/१६४८, दि. २३ मार्च, १९९४.

५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. बीतीसी-१०२४/२१६७/सीआर-१४२/१३/१६४८, दि. २५ फेब्रुवारी, १९९४.

६) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. बीतीसी-१०२४/२१६७/१६४८, दि. २५ फेब्रुवारी, १९९४.

शासन निर्णय :— प्रस्तावातील अनुसारी—१ ग्रन्थील शासन निर्णयान्वये कुपितर विधायी

व त्याना संसदीत अन्तर्राजीय महाविद्यालये यांगील मागात्ववर्गीयाच्या भेदफळा

करण्याबाबूद्याची कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे. नंतर शासन निर्णय,

कामान्य प्रशासन विभाग, क्र. बीतीसी-१०२१/२५५१/[क]१६४८, दि. २७ मार्च, १९९१

अन्तर्राजीयाच्या तरब भरती व पदोन्नतीमध्ये आरक्षण होउन, आरक्षित पदे

अन्तर्राजीयाच्या तरब भरती एक भरती ५० टक्के प्रेस्त जास्त नसेण व

७२ प्रतिक्का पुढे भेणे. आरक्षित पदांची एक भरती ५० टक्के प्रेस्त जास्त नसेण व

आरक्षित पदांची मागात्ववर्गीयाच्या तरब गटात अकाबद्दलीने पदे प्रस्तावा करायचा—

—च्या कार्यपद्धतीचे सुरापित आदेश लागू करण्यात आले आहे. हे आदेश शासन पत्र

उच्च व तीव्र विधायी आणि सेवायोजन विभाग, क्र. मुख्यमंजी-१४९३/४७८/२७३१/विधि-४,

दि. २८ येळुवारी, १९९४ अन्वये सर्व विधायीठांना कबिल्यात आले आहित.

२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. बीतीसी-१०२३/२१६७/सीआर-

१४९३/१३/१६४८, दि. २३ मार्च, १९९४ अन्वये मंडल आघोगाने केलेला विस्तारितुला र

इतर मागात्ववर्गीयांना शासनीय भेदेत व निमित्तात्वाचीय गोष्टा आरक्षण ठरविण्यात

आले ऊऱून, सदर शासन निर्णयातील परिच्छेद-२ मध्ये उल्लिखिलेल्या प्रमाणे डतर

मागात्ववर्गीयांचिरोगा आरक्षण जागेली पौढे भरण्याची कार्यपद्धती ठरवून देण्यात

आली आहे. सदर शासन निर्णयाच्या परिचेदमध्ये मध्ये उल्लेखित्याप्रसाधे हे आदेश या विभागाच्या अधिनस्त असणा-या कृत्यातर विधापीठे व संलग्नत महादिवालयांना जेव्या तसे लागू करण्यात घेत आहेत. [सदर शासन निर्णयाची प्रत माहितीकरीता जोडण्यात घेत गेत.]

३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. बीजीती-४४६९/२५५९/क०१६-४, दि. २७ मार्च, १९६१ या आदेशानुसार अवलाभक्कीमे पंढे भरताना ती फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जाती व भटक्या जाती व अटक्या जाती या प्रदर्शनात भरण्याची तरतुद आदेशात करण्यात आली दोती. तथापि तेथे एक प्रशासन विभागाच्या वटील परिचेदात ठांगेप्रिलिपप्रमाणे दि. २३ मार्च, १९६१ या आदेशानुसार इतर भागानुकरी-पांना देवील शासकीय विभागात आले आहे. या उक्तीने शासन निर्णय, दि. २४ मार्च, १९६१ मध्ये आवश्यक तो बक्त या विभागाच्या शासन निर्णय, क्र. बीजीती-१०८८/तीआर-५०८८/१६-२, दि. ५डिसेंबर, १९६१ अन्वये करण्यात आला आहे.

४. शासन आला असे आदेश देत आहे की, शासन निर्णय, दि. ५ डिसेंबर, ६४ ये आदेश या विभागाच्या अधिनस्त असणा-या तर्दे कृत्यातर विधापीठे व संलग्नत महादिवालयांना जेव्या तसे लागू करण्यात घेत आहेत. [शासन निर्णयाची प्रत माहिती तो बक्त योहण्यात आहे.] ते लागाल्य आदेश दि. १ जानेवारी, १९६५ पासून लागू करण्यात येतील.

झिलुप संघालकांनी विभागी करण्यात घेत की, हे आदेश तर्देप्रिलिपांत कबवापेत या आदेशानुसार मागीलवर्गांचीकरीता असणा-या आवधित पदावर त्याच्यांनी निमुक्ती खेळी जाईल याची गातरजमा करून घ्याली.

महाराष्ट्राच्या राज्यपाल योध्या आदेशानुसार व नावाने,

सही/-

[श्र. ब. रेण]

उपतपिय, महाराष्ट्र शासन

प्रती.

विधिप संघालक[उच्च विधिण], महाराष्ट्र राज्य, पुणे,

मुलायिष, मुंबई विधापीठ, मुंबई,

मुलायिष, एस. एन. ही. ए. भविला विधापीठ, मुंबई,

मुलायिष, पुणे विधापीठ, पुणे,

मुलायिष, शिवाजी विधापीठ, लोल्हापूर,

मुलायिष, डॉ. शाहाम्हाडे अधिकार भरांविधाडा विधापीठ, औरंगाबाद,

मुलायिष, उमराली विधापीठ, उमराली,

मुलायिष, नागपूर विधापीठ, नागपूर,

मुलायिष, उत्तर महाराष्ट्र विधापीठ, बळगाव,

मुलायिष, गोदावरी राज्य महाराष्ट्र पुणे विधापीठ, नारिक,

मुलायिष, ल्यामी रामार्वद तिर्यं विधापीठ, नारिक,

सर्व विभागीय प्रशासन अधिकारी, मुख्यमंत्री, डॉलडाचूर और राजाराम

अमररामारी/नानगढ़/नासिक एवं विक्कें अप्रवायक तथा
कार्यकालीन ठीकित,

कापर्सिन अधिकारी, विभि-१, दिल्ली-२ द लिशि-३ उच्च ए तीव्र विधिज अप्रिय
सेवायोजने विभाग,

आमदान्य प्रशासन विभाग-१६-वा.